



बँक ऑफ महाराष्ट्र
Bank of Maharashtra
भारत सरकार का उद्यम
एक परिवार एक बँक

निगमित संप्रेषण व निवेशक संबंध

प्रधान कार्यालय लोकमंगल, शिवाजीनगर, पुणे-5

टेली क्र.020-25614495, 25614366,25514501 से 12 विस्तार 495

प्रेस विज्ञप्ति

बँक ऑफ महाराष्ट्रकडून आयातदार-निर्यातदार बैठकीचे आयोजन

पुणे, दि. २२ डिसेंबर २०२० : देशात सार्वजनिक क्षेत्रातील अग्रगण्य बँक ऑफ महाराष्ट्रने पुणे येथे दि. २१ डिसेंबर २०२० रोजी आयात-निर्यातदार बैठक आयोजित केली होती. पुण्यातील प्रख्यात व्यावसायिकांसमवेत ८० पेक्षा अधिक आयातदार व निर्यातदारांनी या बैठकीत भाग घेतला.

बँक ऑफ महाराष्ट्रचे कार्यकारी संचालक श्री. हेमंत टम्टा बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. श्री. प्रशांत खटावकर, प्रमुख वित्त अधिकारी आणि ट्रेझरी व आंतरराष्ट्रीय विभागाचे महाप्रबंधक तसेच श्री. व्ही. पी. श्रीवास्तव, महाप्रबंधक व अंचल प्रबंधक पुणे शहर हेही उपस्थित होते.

श्री. हेमंत टम्टा यांनी सांगितले की आयात-निर्यातदारांसाठी "व्यवसाय प्रक्रिया सुलभीकरणाच्या हेतूने बँकेने तंत्रज्ञानाच्या आघाडीवर अनेक सकारात्मक बदल घडवून आणले आहेत. आंतरराष्ट्रीय व्यापार व्यवसायामधील ग्राहकांसाठी बँकेच्या योजना आणि आंतरराष्ट्रीय व्यवसायात भविष्यातील बदल याचीही श्री. टम्टा यांनी माहिती करून दिली.

रिटेल कर्ज क्षेत्रात बँक ऑफ महाराष्ट्रचे सेवाशुल्क स्पर्धात्मक असून या क्षेत्रात सर्वोत्तम आहे याचा श्री. टम्टा यांनी विशेष उल्लेख केला. ग्राहकांना तत्पर सेवा मिळावी ह्याकरीता बँकेने लक्ष केंद्रित केले आहे. तरुण पिढीने बँक ऑफ महाराष्ट्रबरोबर येऊन बँकेच्या विविध सेवा, अनिवासी भारतीयांसाठीच्या सेवा यांचा अनुभव घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. लघुउद्योजकांसहित सर्व व्यावसायिकांना बँकेकडून सर्वप्रकारचा पाठिंबा मिळेल असे त्यांनी आश्वासन दिले.

श्री. प्रशांत खटावकर आणि श्री. विजय श्रीवास्तव यांनी देशाच्या राष्ट्रीय उत्पन्न वृद्धीमध्ये निर्यात व्यावसायिकांच्या महत्त्वाच्या भूमिकेवर भर दिला. लॉकडाऊननंतर निर्यात व्यवसायांनी वेगाने परत काम चालू केले आणि जागतिक बाजारपेठेच्या आधाराने भारताचा निर्यात व्यवसाय वाढविण्याचे नवीन मार्ग आणि संधी उपलब्ध झाल्या याचा विशेष उल्लेख केला. या वेळी बँकेच्या विविध उत्पादन आणि सेवांची माहिती देण्यात आली.



बैंक ऑफ महाराष्ट्र
Bank of Maharashtra
भारत सरकार का उद्यम
एक परिवार एक बैंक

निगमित संप्रेषण व निवेशक संबंध

प्रधान कार्यालय लोकमंगल, शिवाजीनगर, पुणे-5

टेली क्र.020-25614495, 25614366,25514501 से 12 विस्तार 495

प्रश्नोत्तर सत्रामध्ये ग्राहकांनी बँकेच्या सेवा आणि पाठिंबा याबद्दल प्रशंसा केली आणि काही सूचना देखील केल्या.